

वर्णा, wie eine Berliner Hdschr. liest.

वर्णनीय (wie eben) adj. zu beschreiben, zu schildern, anzugeben BHĀG. P. 3,22,39. ŚĀH. D. 80,15. 208,8. Verz. d. Oxf. H. 110, a, 16. SARVADAR-  
ÇANAS. 167,6. — शोषित<sup>०</sup> adj. von शोषितवर्णन von der Beschreibung  
des Bluts handelnd SUÇR. 1,43,2.

वर्णापत्र s. वर्णापात्र.

वर्णापात्र n. Farbenkasten ÇĀBDAM. im ÇKDR. वर्णापत्र n. Palette WIL-  
SON nach ders. Aut.

वर्णापुष्प n. die Blüthe vom Kugelamaranth HALĀJ. 2,52.

वर्णापुष्पक m. Kugelamaranth RĀĠAN. im ÇKDR.

वर्णापुष्पी f. eine best. Pflanze, = उष्ट्रकाण्डी RĀĠAN. im ÇKDR.

वर्णाप्रबोध m. Titel einer Schrift HALL 14.

वर्णाप्रसादन n. Agallochum RĀĠAN. im ÇKDR.

वर्णाभेदिनी f. Fennich AUSH. 59.

वर्णमय (von वर्णा) adj. (f. ई) aus (symbolischen) Lauten bestehend, mit  
ihnen in Verbindung stehend: दीक्षा Verz. d. Oxf. H. 105, a, 29 und N. 4.

वर्णमातरु f. Schreibstift, Schreibpinsel ÇKDR. angeblich nach HĀN.

वर्णमातृका f. Bein. der Sarasvati ÇĀBDAR. im ÇKDR.

वर्णमात्रा f. ein best. Metrum ŚĀH. D. 546.

वर्णमाला f. das Alphabet, insbes. die zu Diagrammen verwandte  
Buchstabenreihe MED. k. 183; vgl. u. मातृक 3) f).

वर्णाय (von वर्णा), वर्णयति P. 3,1,25 (= वर्णा गृह्णाति Comm.) VOP. 21,  
17. DHĀTUP. 35,83 (वर्णाक्रियाविस्तारगुणवचनेषु, स्तुतिविस्तारप्रुक्ताभ्यु-  
द्युक्तिदीपने mit der v. 1. ० प्रुक्ताभ्यत्युक्तिदीपने KAVIKALP. im ÇKDR.). 32,  
18, v. 1. (वर्णने, प्रेषणे). 1) bemalen: यथा हि भर्ता वर्णवर्णयत्यत्मनस्त-  
नुम् Spr. 4796 (JĀĠN.). निर्वासवालुकात्कवर्णितफलक mit Farben be-  
deckt DAÇAK. 91,16. — 2) beschreiben, schildern, darstellen, erzählen, be-  
richten über, angeben; act. MBH. 1,7402. गुणविस्तरम् 2,1226. 3,1173.  
2064. 7,5562. HARIV. 14210 (आत्मना चैव die neuere Ausg.). R. 5,76,  
10. परदारभिमर्श तु को धर्म इति वर्णयेत् 84,8. RĪ. 5,15. KIR. 5,18. Spr.  
145. VARĀH. BRH. 1,12. ÇĀMĀ. zu BRH. ĀR. UP. S. 249. कथाम् KATHĀS. 1,  
26. 48. 2,53. 9,22. 10,210. 11,50. 12,77. 191. 13,93. 27,75. 163. 29,64.  
32,146. 33,31. 46,5. 56,363. 411. RĀĠA-TAR. 3,94. BHĀG. P. 1,3,35. 9,  
28. 2,7,52. fg. 10,2. 3,1,3. 5,9. 2,26. 10,10. 5,22,10. 8,5,6. 9,23,  
18. 10,33,40. MĀRK. P. 84,5. VEDĀNTAS. (Allah.) No. 59. Schol. zu KAP.  
1,403. Comm. zu RV. PRĀT. 10,14. P. 7,2,18, Schol. SARVADARÇANAS. 36,  
14. 95,10. med. KATHĀS. 33,28. BHĀG. P. 3,26,2. 4,7,2. 25,46. 12,8,40.  
वर्णयित्वा HARIV. 14211. वर्णयितुम् MAITRJUP. 6,34 (गिरि). KĀURAP. 39.  
BHĀG. P. 10,21,4. HIT. 93,20. वर्णितुम् R. 6,4,18. pass. MBH. 1,441. 3,  
2487. 13,4722. SUÇR. 1,312,6. KATHĀS. 13,52. RĀĠA-TAR. 5,67. वर्णित  
(= स्तुत u. s. w. AK. 3,2,59) MBH. 1,490. Git. 3,10. KATHĀS. 19,36.  
20,188. 34,62. 42,60. 43,226. 73,16. 100,56. 103,95. BHĀG. P. 3,12,1.  
14,6. 22,39. 4,13,5. 7,13,45. 9,10,3. SARVADARÇANAS. 170,1. ŚĀJ. bei  
MUIR, ST. IV, 12. — 3) betrachten: वार्यमानः पुरस्त्रीभिः KATHĀS. 67,15.  
— 4) ausbreiten: मायूरजीर्णपर्णानां वस्त्रं तस्याश्च वर्णयितुम् (= विस्तारि-  
तुम् NILAK.) MBH. 12,9817.

— ऋनु 1) beschreiben, schildern, erzählen, berichten über, auseinan-  
dersetzen, mittheilen, angeben: अत्रियं चाकितं यत्स्यात्तदस्मै नानुवर्णयेत्

MBH. 4,107. BHĀG. P. 3,9,39. 5,23,4. 26,3. 10,21,3. Verz. d. Oxf. H.  
74, a, 8. नाकमिन्द्रः स एवाज्ञा नाकमित्यनुवर्णयन् erklärend, sagend MÜL-  
LER, SL. 236,9. ० वर्णयितुम् BHĀG. P. 5,16,3. ० वर्णयितुम् 1,1,13. pass. 12,  
5,1. ० वर्णित MBH. 13,3428. KATHĀS. 101,323. VP. bei MUIR, ST. IV,  
217. BHĀG. P. 1,8,9. 2,10,35. 3,13,46. 4,31,26. 7,9,12. KULL. zu M. 3,  
53. ० वर्णयितव्य SUÇR. 1,13,19. 14,5. — 2) loben MBH. 12,3920.

— समनु beschreiben, schildern, berichten über: ० वर्णित MBH. 12,  
2115. 7138. 9470. BHĀG. P. 10,33,8.

— अत्रि dass.: ० वर्णित MBH. 12,2150. SUÇR. 1,180,6. — Vgl. अत्रिवर्णन.

— व्या erzählen: व्यावर्ण्य कथाम् KATHĀS. 98,57.

— उप beschreiben, schildern, erzählen, berichten über, mittheilen,

angeben: तांस्तानुपायानुवर्णयति MBH. 3,8732. 12,3924. 3926. HARIV.

6458 (इति वर्णयन् st. उपवर्णयन् die neuere Ausg.). DAÇAR. 3,44. Verz.

d. Oxf. H. 269, b, 37. ० वर्णितवान् HIT. 27,8. pass. BHĀG. P. 5,20,1. Verz.

d. Oxf. H. 270, a, 10. ० वर्णित MBH. 1,364. 12,4131. R. GORR. 1,74,11.

5,56,146. KATHĀS. 17,167. 112,110. BHĀG. P. 1,18,9. 3,14,1. 4,13,1.

31,28. 5,19,31. 7,15,77. 8,3,30. Verz. d. Oxf. H. 269, b, 36. 270, a, 2.

० वर्णनीय 269, b, 36. — Vgl. उपवर्णन.

— नि scheinbar DAÇAK. 73,3, wo aber निर्वर्ण्य zu lesen ist.

— निम् 1) betrachten, genau ansehen MRĀĠH. 134,2. ÇĀK. 33,13. 66,

8. 104,1. VIKR. 10,3. MĀLAV. 66. 73,18. Spr. 3010. KATHĀS. 54,81. 55,

35. 84,10. 116,56. PRAB. 74,8. DHŪRTAS. 72,7. — 2) beschreiben, schildern,

darstellen SUÇR. 2,539,5. — Vgl. निर्वर्णन fg.

— विनिम् betrachten, genau ansehen ÇĀK. 66,8, v. 1.

— प्र mittheilen MBH. 12,12111.

— सम् 1) mittheilen, erzählen MBH. 4,106. HARIV. 7173. KATHĀS. 25,

159. 26,29. BHĀG. P. 1,13,11. — 2) loben MBH. 4,121. Lot. de la b. 1. 314.

वर्णयितव्य (von वर्णाय) adj. zu beschreiben, zu schildern ÇĀMĀ. zu BRH.

ĀR. UP. S. 126.

वर्णराशि m. das Alphabet RV. PRĀT. Einl. SARVADARÇANAS. 124,14.

वर्णरेखा f. Kreide ÇĀBDAR. im ÇKDR.

वर्णरेखा f. dass. TRIK. 2,3,7.

वर्णरेखिका f. dass. RATNAM. im ÇKDR.

वर्णवत् (von वर्णा) 1) adj. gaṇa रसादि zu P. 5,2,95. Schol. zu 134.

— 2) f. ० वती Gelbwurz ĠAṬĀDH. im ÇKDR.

वर्णवर्ति f. Farbpinsel KĀMĀS. 31,19. 117,24.

वर्णवर्तिका f. dass. DAÇAK. 92,1.

वर्णवादिन् m. Lobredner VJUP. 75.

वर्णविलासिनी f. Gelbwurz AUSH. 60.

वर्णविलासक m. 1) Plagiarius. — 2) ein Dieb, der in ein Haus ein-

bricht, H. an. 6,2. MED. k. 235.

वर्णविवेक m. Titel eines Wörterbuchs UĠĠVAL. zu UṆĀDIS. 1,2. 39.

47. 92. 96. u. s. w.

वर्णवृत्त n. ein nach der Zahl der Silben gemessenes Metrum COLEBR.

Misc. Ess. II, 96. Verz. d. Oxf. H. 87, a, 4. 197, a, No. 457. Verz. d. B.

H. No. 816. 1334.

वर्णव्यवस्थिति f. die Institution der Kasten, Kastensystem Go-

LĀDEJ. 3,42.